### SUPREME HOLDINGS & HOSPITALITY (INDIA) LIMITED

CIN: L45100PN1982PLC173438

**Regd. Office:** Office No. 510 to 513, 05th Floor, Platinum Square, Shri Satpal Malhotra Marg, Nagar Road, Pune – 411014. | Ph. +919607600044 |e: info@belmac.in| www.supremeholdings.net

16<sup>th</sup> November, 2024

BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Dear Sir/Madam,

Reference: Scrip Code No. 530677

<u>Sub: Submission of information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

With reference to the subject matter, please find enclosed herewith the copy of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2024 published in Financial Express and Loksatta on Saturday, 16<sup>th</sup> November, 2024, in accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on record and oblige.

Thanking You,

Yours faithfully, For Supreme Holdings & Hospitality (India) Limited

Rohan Ramesh Chinchkar Company Secretary and Compliance Officer Membership No.: A56176

Encl: As above

**FINANCIAL EXPRESS** 

SUPREME HOLDINGS AND HOSPITALITY (INDIA) LIMITED Regd. Office: Office No. 510 to 513, 5th Floor, Platinum Square, Shri Satpal Malhotra Marg, Nagar Road, Pune - 411014

Tel: +91-9322910665 
Website: www.supremeholdings.net 
Email: info@belmac.in 
CIN: L45100PN1982PLC173438

(Rs. in Lakhs) EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

		Standalone							Consolidated						
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Six Months Ended Year Ended			Quarter Ended			Six Mont	Year Ende			
		30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited		
1	Total Income from Operations	2,376.15	2,389.30	2,629.88	4,765.45	4,074.76	7,682.16	2,386.47	2,401.64	2,653.15	4,788.11	4,138.88	7,780.74		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	497.91	510.57	468.67	1,008.48	813.02	1,121.57	498.89	521.43	462.41	1,020.31	845.28	1,178.61		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and / or Extraordinary Items)	497.91	510.57	468.67	1,008.48	813.02	1,121.57	498.89	521.43	462.41	1,020.31	845.28	1,178.61		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	408.78	370.32	302.28	779.09	479.98	750.44	409.64	377.57	297.19	787.20	500,42	785.85		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	408.78	370.32	302.28	779.09	479.48	760.35	409.64	377.57	297,19	787.20	500.42	795.75		
6	Equity Share Capital	3,717.69	3,717.69	3,547.69	3,717.69	3,547.69	3,717.69	3,717.69	3,717.69	3,547,69	3,717.69	3,547.69	3,717.69		
7	Other Equity			185	8		50,624.01		(O+	35			50,195.95		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic Diluted	1.10 1.10	1.00	0.85 0.81	2.10 2.10	1.35 1.29	2.02 2.02	1.10 1.10	1.02 1.02	0.84 0.83	2.12 2.12	1.41 1.35	2.11 2.11		

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half Year ended Standalone & Consolidated Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company website (www.supremeholdings.net).

Place: Pune Date: 14th November 2024 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI, BOMBAY COMMERCIAL SUMMARY SUIT NO. 545 OF 2023

(Under Order XXXVII Rule 2 of Civil Procedure Code, 1908) NARA BANK, A Body Corporate Constituted under The Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act of 1970 having it's Head Office at 112, J C. Road, Bangalore-560002 and Branch amongst other places at "Ashish Building Ground Floor, Bangur Nagar, Goregaon (W), Mumbai-400 104.

M/S. LEO HOLIDAYS, A Proprietory Concern having address At 2/123, Milan Co-op. Hsg. Soc. Ltd., Sane Guruji Nagar, M. G. Road, Goregaon (West). Mumbai-400 062.

RUDOLPH D'SA, Proprietor of M/s. Leo Holidays, Adult Indian Inhabitant having address at 2/123, Milan Co-op. Hsg. Soc. Ltd., Sane Guruji Nagar M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 062. And also at G-3, Jadhav Chawl, Ground Floor, Room No. 1, Pandurang Wadi, G. M. Link Road Goregaon (East), Mumbai-400 063. TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his Honour Judge SHRI.

M. MOHIUDDIN M.A. presiding in the Court Room No. 2 on 19th Day of December, 2024 at 11.00 a. m. in the forenoon by the above named Plaintiff for following reliefs: a) Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiff an aggregate amount of ₹ 4,26,425.31 (Rs. Four Lakhs Twenty Six Thousand Four Hundred Twenty Five and Paise Thirty One Only ) as per the Particulars' of Plaintiffs' Claim at Exhibit "H" hereto together with further interest on the said aggregate amount @ 9.50% per annum with monthly rest plus penal interest @2% from the date of filing of the suit till payment.

) That the Defendants may be directed to pay to the Plaintiff their cost of the suit and professional cost.

Dated this 01st October, 2024

For Registrar M/S. PRADIP SHUKLA & Co., Advocate For Plaintiffs Having office at: Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 7, 2 R. S. Sapre Marg, Kalbadevi, Mumbai-400 002. Mobile No.: 9323691755 E-mail: phshukla@rediffmail.com



**L&T Finance Limited** (Erstwhile, L&T Finance Holdings Limited) Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom Santacruz (East), Mumbai 400 098 CIN No.: L67120MH2008PLC181833 Branch office: Pune



## PUBLIC AUCTION FOR SALE OF MORTGAGED PROPERTY

The Authorised Officer of L&T Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 [54 OF 2002] and in exercise of powers conferred under the said Act is auctioning the following property on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS CONDITION" by way of "PUBLIC AUCTION" for recovery of its dues and further interest, charges and costs etc.

Name of Borrower and Co-Borrower	Secured Property Address	Loan Account Number(s)	Possession Taken	Earnest Money Deposit 10% or more of RP (In ? )	Total Outstanding dues as on 12.11.2024	Reserve Price (In ? )	Date of Inspection	Date and Time of Auction
1. Shrikant Raju Gaikwad 2. Priyanka Shrikant Gaikwad	All the piece and parcel of the Property Address: Flat No. C1-1212 On The 12th Floor Admeasuring 23.20 Sq. Mtrs Alongwith Enclosed Balcony Admeasuring 2.04 Sq. Mtrs And Extended Balcony Admeasuring 1.64 Sq. Mtrs In The Project Known As "arbia Eiffel City-ph-1 Ambethan Chauwk, Talegaon Road, Chakan, Maharashtra, 410501	19034838 & H166222205 19034838L	27.08.2024	Rs. 1,57,485/-	Rs. 31,65,009.99/-	Rs. 15,74,856/-	On all working day from 10.00 A.M to 5.30 P.M with Prior Appointment.	13.12.2024 from 12.00 P,M to 2.00 P,M.

## TERMS AND CONDITIONS OF PUBLIC AUCTION

- 1. The E-auction Sale is being conducted online by the Authorised Officer through the website https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ under the provisions of SARFAESI Act with the aid and through public e-E-auction mode.
- 2. The public E-auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset/s mentioned above will be sold on "AS IS WHERE IS" BASIS & "AS IS WHAT IT IS" CONDITION. 3. For participating in the public E-auction, intending purchasers/bidders will have to submit the details of payment of refundable Earnest Money Deposit
- 4. The EMD of all other bidders who did not succeed in the public E-auction will be refunded by LTF within 7 days of the closure of the public E-auction. The
- EMD will not carry any interest.

of 10 % of the reserve price of the secured assets along with copies of the PANCARD, Board Resolutions in case of company and Address Proof on or

- 5. The successful purchaser/bidder shall deposit the 25 % (inclusive of EMD) of his/its offer by way of by way of D.D./P. O favoring "L&T Finance Limited". payable at Mumbal on or before 18:00 hours on 13/12/2024 i.e., day of e-auction or on the next working day i.e., 14/12/2024, which deposit will have to confirmed by L&T Finance Limited, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said successful bidder shall be forfeited. The balance amount i.e.,75% of purchase price payable shall be paid by the purchaser to L&T Finance Limited on or before the fifteenth day of confirmation of sale of immovable property or such extended period as per provisions of law. For inspection of property or more information, the prospective bidders may contact the authorised officer i.e. Name - Mr. Shekhar Kale, Contact No.
- 9823271111, L&T Finance Limited, 3rd Floor, Office No. 301 and 302, Zenith Complex, K B Joshi Path, Shivaji Nagar, Pune 411005 and Mr. Santosh Tiwari, Contact No. 9920490126, L&T Finance Ltd, Office: 6th Floor, Brindavan Building, Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, Santacruz (East), Mumbai - 400 098. At any stage of the E-auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the E-auction without assigning any reason thereof and without any prior notice. 7. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to
- get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest
- (Enforcement) Rules, about the holding of above-mentioned public E-auction sale. 9. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) are hereby called up on to pay the entire loan outstanding dues as mentioned above before
- the said E-auction date failing which the L&T Finance Ltd shall sale the property as per the provisions laid down in the SARFAESI ACT, 2002. 10. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) /public at large are hereby restrained from transferring by way of sale, lease or otherwise

with the secured assets referred to in the notice without prior written consent of L&T Finance Limited.

the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED Secured Creditor, will be sold on "As is

Date: 16.11.2024 Place: Pune

SURESH JAWANMALJI

PARMAR

BHIKHA RAMJ

PARMAR, REKHA SURESH

**GUARANTOR: SHESHMAL** 

(AC NO.) LNKRD00319-

**Authorized Officer** For L&T Finance Limited

# AAVAS FINANCIERS LIMITED

(CIN:L65922RJ2011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

07 NOV 23

Rs. 3469432/-

DUES AS ON 4

NOV 23

JUN

24

39,17,512.00/

DUE AS ON 8

NOV 2024



11.00 M | 101, GOLD CREST,

KHARADI, PUNE-

HTRA-INDIA

411014, MAHARAS

TO 01.00 S.NO.5/6.

PM 23

DEC

2024

**AUCTION NOTICE** Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortagors	Dues As on	Date & Amount of 13(2)Demand Notice	Date of Poss- ession	Description of Property	Reserve Price For Property	Earnest Money For Property	Date & Time of Auction	Place of Tender Submission, Tender Open & Auction at Aavas Financiers Ltd.
RAVINDRA GANAPATI DIXIT, MRS. SANGITA RAVINDRA DIXIT, MR. SUSHANT RAVINDRA DIXIT, MRS. PRIYA SUSHANT DIXIT GUARANTOR: MR. SMITIL SUNIL MAHAMUNI (AC NO.) LNKOL02916- 170041311	Rs. 44,00,804.00/- DUES AS ON 08 NOV 2024	04 JUN 22 Rs: 2642468.41/- DUES AS ON 4 JUN 22	23 OCT 24	REVENUE SURVEY NO. 80, (OLD S NO 6/7) MILKAT NO 1399/1, UMAJI NAGAR, PETH, TAL WALWA, SANGLI, MAHARASHTRA & ADM. 0 H 4.57 R	Rs. 3367000/-	Rs. 336700/-	TO 01.00	STILT FLOOR, SHIVRATAN APARTMENT, SHOP NO. M-1, COLLEGE CORNER, SANGLI- 416416, MAHARAS HTRA-INDIA
RAM SUBHASH MENE, MRS. ASMITA TUKARAM KASEWAD (AC NO.) LNPIM09421- 220206112 & LNPIM02121-220199015	Rs. 6,95,702.00/- & Rs. 3,25,137.00/- DUES AS ON 08 NOV 2024	08 AUG 23 Rs. 550616/- & Rs. 267074/- DUES AS ON 7 AUG 23	24	RESIDENTIAL STRUCTURE ON SR.NO.15/20, KASARSAI, TAL MULASHI, PUNE, MAHARASHTRA <b>ADM. 1076 SQ. FT</b> ,	Rs. 753200/-	Rs. 75320/-	11.00 M TO 01.00 PM 23 DEC 2024	OFFICE NO. 2/22, GROUND FLOOR, MAHALAXMI HEIGHT, MORWADI, NEAR BANK OF MAHARASHTRA, PIMPRI, PUNE- 411018, MAHARAS HTRA-INDIA
RAMESHWAR ASHOK LOKHANDE, ASHOK CHHABU LOKHANDE,LILABAI ASHOK LOKHANDE (AC NO.) LNAHD00321- 220194808	Rs. 13,26,578:00/- DUE AS ON 8 NOV 2024	09 DEC 23 Rs. 1166223/- DUES AS ON 6 DEC 23	20 JUN 24	ROW HOUSE NO. 3, DNYANOBA MAULI PARK, SAMRATHA NAGAR, VAMBORI, TQ. RAHULI, DIST. AHMEDNAGAR PIN- 414001. ADMEASURING 65.76 SQ. MTR.	Rs. 1129200/-	Rs. 112920/-	11.00 M TO 01.00 PM 23 DEC 2024	OFFICE NO-8,1ST FLOOR, AMARDEEP COMPLEX, ABOVE LAPTOP BAZAAR, SARJEPURA, AHMEDNAGAR- 414001,MAHARAS HTRA-INDIA
RITIN MANSING GHATGE, MRS. NILAM GHATGE,MR. KARAN GHATGE,MRS. SRUSHTI GHATGE (AC NO.) LNKHP00618- 190077176	13,11,147.00/-	07 DEC 22 Rs. 1088628/- DUES AS ON 5 DEC 22	13 JUN 24	PROPERTY SITUATED AT S NO 439, H NO 5, MILKAT NO 3645, G.P. NO. 2152E, GADMUDSHINGHI, KARVEER, KOLHAPUR, MAHARASHTRA <b>ADMEASURING 879 SQ. FT</b>	Rs. 1794160/-	Rs. 179416/-	11.00 M TO 01.00 PM 23 DEC 2024	SHOP NO. 109,1ST FLOOR, REVOLUTION, E- WARD, STATION ROAD, KOLHAPUR- 416001,MAHARAS HTRA-INDIA

200120470 Terms & Conditions: 1). The person, taking part in the tender, will have to deposit his offer in the tender form provided by the AFL which is to be collected from the above branch offices during working hours of any working day, super scribing "Tender Offer for name of the property "on the sealed envelope along with the Cheque/DD/pay order of 10% of the Reserve Price as Earnest Money Deposit (EMD) in favour of AAVAS FINANCIERS LIMITED payable at Jaipur on/before time of auction during office hours at the above mentioned offices. The sealed envelopes will be opened in the presence of the available interested parties at above mentioned office of AAVAS FINANCIERS LIMITED The Inter-se bidding, if necessary will also take place among the available bidders. The EMD is refundable if the bid is not successful. 2). The successful bidder will deposit 25% of the bidding amount adjusting the EMD amount as initial deposi immediately or within 24hrs after the fall of the hammer towards the purchase of the asset. The successful bidder failing to deposit the said 25% towards initial payment, the entire EMC deposited will be forfeited & balance amount of the sale price will have to be deposited within 30 days after the confirmation of the sale by the secured creditor; otherwise his initial payment deposited amount will be forfeited. 3). The Authorised officer has absolute right to accept or reject any bid or adjourn/postpone the sale process without assigning any reason therefore. the date of tender depositing or the date of tender opening is declared as holiday by Government, then the auction will be held on next working day. 4). For inspection and interested parties who want to know about the procedure of tender may contact AAVAS FINANCIERS LIMITED 201,202, IInd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur-302020 of Honey Kumar - 7849910473 or respective branch during office hours. Note: This is also a 15/30 days notice under Rule 9(1)/8(6) to the Borrowers/Guarantors/Mortgagor of the above said

FLAT NO. 303, 3RD FLOOR "CRYSTAL CORNAR® A) SR. NO. 1/1/1 SITAUTED AT

VILLAGE DIGHI, TAL. HAVELI .DIST .PUNE

MAHARASHTRA ADMEASURING 573 SQ. FT.

oan accounts about tender interse bidding sale on the above mentioned date. The property will be sold, if their out standing duesare not repaid in full. Place: Jaipur Date: 16-11-2024

Authorised Officer Aavas Financiers Limited

32272/-

322720/-



Rohan Ramesh Chinchkar

Company Secretery

**AUCTION SALE NOTICE FOR GOLD LOAN** 

The undermentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liability in the loan accounts. Notices sent to them by Registered Post have been returned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the liability and other charges and redeem the pledged securities on or before 21.11.2024 failing which the said securities will be sold by the Bank in publicauction at the cost of the borrower at the Bank's premises at 11.00 A. M. to 02.00 P. M. on 22.11.2024 or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute discretion of the Bank,

2 12	Date of Loan	Loan Number	Name and address of the Borrower						
1	21.09.2022	772306540001079	SHUBHANGI NIKHIL UKIRDE C/o. Nikhil Ukirde, At Post : Dingore, Taluka : Junnar, Pune-412 409.						
2	07.09.2022		SHUBHANGI NIKHIL UKIRDE C/o. Nikhil Ukirde, At Post : Dingore, Taluka : Junnar, Pune-412 409.						
3	12.06.2023	772306540001288	SAMEER DASHRATH GADHAVE Near Sai Baba Temple, Otur, Junnar, Pune-412 409.						

Date: 16.11.2024 Manager Contact :- Mr. KUNAL GARAD, Branch Manager, Mob. No. 9004953048

Place Of Auction :- Union Bank of India, Otur Branch, Onkar Heights, Brahmanwada Road, Otur, Tal. Junnar, Dist. Pune-412 409.

DUKE OFFSHORE LIMITED (CIN:L45209MH1985PLC038300) 403, URVASHI, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025.

		Quarter Ende	d	Year to date					
Particulars	Unaudited 30.09.2024	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2024	Unaudited 30.09.2024	Unaudited 30.09.2023	Audited 31.03.202			
Total income from operations (NET)	1.37	47.02	74.93	76.30	183.78	414.26			
Net Profit /(Loss) from Ordinary Activities after Tax	(64.32)	(62.02)	(23.97)	(88:29)	(28.86)	36.64			
Net Profit / (Loss) for the period after Tax (After Extra Ordinary items)	(64.32)	(62.02)	(23.97)	(88.29)	(28.86)	124,11			
Equity Share Capital	985.72	985.72	985.72	985.72	985.72	985.72			
Earnings Per Share (Face Value of Rs.10/- Each)									
Basic*:	(0.65)	(0.63)	0.34	(0.90)	(0.29)	1.26			
Diluted*	(0.65)	(0.63)	0.34	(0.90)	(0.29)	1.26			

Committee and approved by the Board of Directors in its meeting held on November 14, 2024. The above results for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by Statutory Auditor of company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosuer Requirements) Regulations, 2015. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies Act. 2013 and and other recognized accounting practices and policies to the extent applicable. In the monsoon quarter (July to Sept) the company does not operate any vessels due to safety reasons. Operations resume post monsoon.

The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July 05, 2016 Ind AS and schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to the companies that are required to comply with Ind AS.

Disclosure of segment wise information is not applicable as the company operates only in one segment and company main object is offshore business.

igures for corresponding previous periods have been regrouped/ restated wherever necessary. During the quarter ended on 30.09.2024 the company has not received any complaint from investors.

For Duke Offshore Limited

Date: 14th November, 2024

ad/-



AVIK GEORGE DUKE Managing Director, DIN:02613056

ELEGANT FLORICULTURE & AGROTECH (I) LIMITED Regd. Office: Gut No.358, Village: Mouje Kashal, Taluka: Maval, Vadgaon, Pune-412106 Email Id : elegantflora2012@gmail.com | Web Site : www.elegantflora.in CIN No. L01110PN1993PLC217724 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. In Lakhs) Half Year ended Year ended Quarter ended Particulars 30.09.2024 | 30.06.2024 | 30.09.2023 | 30.09.2024 | 30.09.2023 | 30.03.2024 43.81 23.88 42.19 113.71 43.05 86.86 Total Income from operations Net profit/loss for the period before tax and exceptional items 6.27 17.90 3.26 24.17 (17.56)2.36 6.27 1.70 3.26 (17.56)Net profit/loss for the period after tax(after exceptional items) 17.90 24.17 Total comprehensive income for the period(comprising profit for the 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 period(after tax) and other comprehensive income (after tax) Equity share capital 2000.00 2000.00 2000.00 2000.00 2000.00 2000.00 Other equity (excluding revaluatuion reserves) 78.78 98.03 Earning per share(in Rs.) (face value of Rs.10/- each) Basic (Not Annualised) 0.03 0.09 0.12 (0.09)0.02 0.01 0.03 Diluted(Not Annualised) 0.09 0.02 0.12 (0.09)The above is an extract of detailed format of Standalone Financial Results for the quarter ended 30th September, 2024, filed with stock exchange on

14.11.2024, The full format of the said financial results are available on the Stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website www.elegantflora.in), 2. The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited

Place: Mumbai Date: 16.11.2024 Director



HINDUJA HOUSING FINANCE LIMITED Head Office: 167-169, 2nd Floor, Anna Salai, Little Mount, Saidapet, Chennai - 600 015. Branch Address: Manikchand Galleria Building, 1st Floor, DIP Bangla Chowk, Towards Senapati Bapat Road, Pune Maharashtra- 411016 and Office No 3 & 4, Floor No-1, Rajgad Hights, Baramati Paltan Road, Kasba Baramati, 413102 E-mail ID: auction@hindujahousingfinance.com

DEMAND NOTICE U/s 13(2)

You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co-borrower guarantor for the loan agreement Consequent to the defaulters committed by you, your loan account has been classified as non-performing asset under the provisions of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Hinduja Housing Finance Limited had issued Demand Notice U/s 13(2) read with section 13(3) of the SARFAESI Act to the address furnished by you. The notices sent to you by the Registered Post/Blue Dart Courier are served, received back & returned unserved. The contents of the said notices are that you had committed default in payment of the various loans guaranteed to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

Name and Address of the Account, Borrower(s) & Guarantor(s)	Details of the Secured Asset (Immovable Property) to be enforced	Date of NPA	Date of Demand Notice	Amount due as per Demand Notice
Mr. SHANKAR HANUMANT RAMAVAT (Borrower) and Mrs. SUNITA SHANKAR RAMAVAT (Co Borrower) Loan Account No. MH/PN1/KTRJ/A000000065	"All that piece and parcel of the flat No. 101, area admeasuring about 33.50 sq. Meter along with attached terrace admeasuring about 4.85 sq. Meter and covered parking 125 sq. Feet on the first floor of A wing in the Building called ""Sai Vihar"" constructed on the land bearing Gat No. 1642, area admeasuring about 00H17R out of total area admeasuring about 00H49R situated at Village-Lavale Tal-Mulshi, Dist-Pune within the limits if Zilla Parishad Pune and within the jurisdiction of sub-registrar offices in taluka Mulshi, Pune. (Here in after referred to as the said Land). The boundaries of the land areas follows East:By Gat No. 1641, West:By Remaining area, North:By road, South:By Gat No. 1646"	05.09.2024	28/10/2024	Rs. 18,25,919/- (Rupees Eighteen Lacs Twenty Five Thousand Nine Hundred and Ninety Rupees Only) as on 26/10/2024
Mr. Arjun Rama Bhavar (Borrower) and Mrs. Mohini Arjun Bhavar (Co Borrower) Loan Account No. MH/PNE/PUNE/A00000684	"All that piece and parcel of property of land bearing S.No. 93 Old S.No. 55, admeasuring area about 05H 49R plus Pot Kharaba admeasuring area 00H 06R totally admeasuring area 05H 55R out of it area admeasuring about 1000 Sq. Fts. i.e. 92.93 Sq. Mtrs. along with RCC construction admeasuring area about 370 Sq. Fts. i.e. 34.38 Sq. Mtrs. bearing Grampanchayat Property No. 836 situated at Village Vitthalwadi, Tal Haveli, Dist Pune within the limits of Grampanchayat Dehu, Ziliha Parishad Pune and within the jurisdiction of subregistrar offices in taluka Haveli, Pune. (Hereinafter referred to as the said Property). The boundaries of the land are as follows: East: By Property of Mahesh Shemadkar, West: By 10 feet common road, North: By Property of Mahesh Shemadkar, South: By Property of Mahesh Shemadkar,	05.09.2024	30/10/2024	Rs. 11,76,456/- (Rupees Eleven Lacs Seventy Six Thousand Four Hundred and Fifty Six Rupees Only) as on 30/10/2024
Mr. KULDEEP MARUTI WAGHMODE (Borrower) and Mrs. SANGITA KULDEEP WAGHMODE (Co Borrower) Loan Account No. MH/PNE/BRMT/A000000023 & MH/PNE/BRMT/A000000271	"All that piece and parcel of the land bearing, area admeasuring 0.H 10.R.and RCC Construction thereupon upon area admeasuring 138.27 Sq. Mtrs. out of Gat No. 345 bearing its Grampanchayat Milkat No. 2947 within the Limit of Village Chakati, Tal. Indapur, Dist. Pune the same is bounded as under. ON THE EAST: - Gat No. 346 and thereafter Road, ON THE SOUTH: - Remaining area of Gat No. 345, ON THE WEST: - Gat No. 343, ON THE NORTH: - Gat No. 342."	05.09.2024	30/10/2024	Rs. 15,84,363/- (Rupees Fifteen Lacs Eighty Four Thousand Three Hundred and Sixty Three Only) as on 30/10/2024

You are hereby called upon to pay Hinduja Housing Finance Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost failing which Hinduja Housing Finance Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Hinduja Housing Finance Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guar- antors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of

secured assets by Hinduja Housing Finance Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as it the transfer has been made by you. erms of the Provision of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise in (other than in the normal ourse of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Hinduja Housing Finance Limited without prior consent of the

Date: 16/11/2024

Hinduja Housing Finance Limited.

Hinduja Housing Finance Limited

Authorized Officer Place: Baramati, Pune Contact to: BUNTY RAMRAKHIYANI-9029004701, RITESH GAWAI-9011858221, RUSHIKESH UBHALE-9823244498, DHANRAJ MAHALE-9921838973



पुणे, शनिवार, १६ नोव्हेंबर २०२४







## 'कसब्या'तील आमदाराची कामे कमी आणि दंगा जास्त



(पान १ वरून) झाली. शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, हेमंत रासने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानंकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट, संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, मनीषा लडकत, उदय लेले यावेळी उपस्थित होते.

'काँग्रेसने लोकसभा निवडणुकीप्रमाणे उलेमा यांचे पाय चाटणे सुरू केले. त्यांनी १७ अटी टाकल्या असून, अल्पसंख्याक समुदायाचे लांगुलचालन करण्याचे काम आघाडी करीत आहे. त्यांच्या या अटी शरद पवार आणि उद्भव

आणखी एक विमानतळ देण्यात येणार आहे. पुण्यात नवीन एसआरए नियमावली करण्यात आली. जुने वाडे पुनर्विकासात करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.'

LUBILC NOTICE
ice is hereby given that the document's
iring Original Regreement to Sale dated 24
7, 1982. Deliveren Neeta Balasaheld
dam and Shri Sanjay Madanrao
dam, for the property Filat No. 5, Plot No.
5, No. 882, 992, 912, Mayurentinerit, Sankarmagar 2, Tulshibayawa
rimment, Sankarmagar 2, Tulshibayawa
firment, Sankarmagar 2, Tulshibayawa
firment, Sankarmagar 2, Tulshibayawa
firment, Sankarmagar 2, Tulshibayawa
firment, Sankarmagar 2, 2018, Despending to the Sankarmagar 2, 2018, Despending the Sankarmagar 2,

कर्ज वसुली न्यायाधिकरण, पुणे युनिट क्र. 307 ते 310, काकडे बिझ आयकॉन बिल्डींग, शिवाजी नगर, पुणे 4110

कर्ज वसुली व दिवाळखोरी अधिनियम, 1993 सह वाचण्यात येणाऱ्या प्राप्ती कर अधिनियम, 1961 मधील नियम 53 अंतर्गत विक्रीची घोषणा करण्यासाठी सूचना. RC/114/2014

एनकोअर असेट रिकंस्ट्रक्शन कं. विरुद्ध मे विष्महर्ता हॉटेल अँड लॉजिंग

प्रति,
(तीवी) में, विज्ञान हिटेल औड लार्डिंग
आ, पृष्ठक मुख्देव बनन (चनव हाल्याने तथेचे अकरेतीर वासंख्या साम्यात्तृ))(अ) बीमारी ज्ञारत सुखदेव प्रमाद हाल्याने तथेचे अकरेतीर वासंख्या साम्यातृ))(अ) बीमारी ज्ञारत सुखदेव प्रमाद, हाल्या, तंत्र्यमान गण्यते, ता हिल्द, वि गुण,
(अ) मुख्देव पुष्ठक अपेच प्रध्याद्वक (अवस्थान) क्षिण मिलिक का असोव्या आर्थ्य प्रचाने श्रीमारी शरदा
सुखदेव पुष्कक अपेच प्रध्याद्वक) क्ष्याद्य दंगाणाव गण्यती, ता हिल्द, वि पुणे
(अल्यादेव असाव्याने क्षिण ने हिल्द कार्याव्या) आर्थ्या प्रमाद कार्याव्या हाल्या, तंत्राव्याव कार्याव्या, ता हिल्द, वि पुणे
(अल्यादेव असाव्याने क्षिण ने हिल्द कार्याव्या) आर्थ्या प्रमाद कार्याव्या सुखदेव पुष्ठक क्षेपे प्रध्यावृत्त , विकार, वि. पुणे
(अल्यादेव असाव्याने वाणां निर्मित कार्याव्या आर्थ्या प्रकार, वेश्वच क्षाव्या सुखदेव पुष्ठक क्षेपे प्रध्याव्या
प्राव्या, तंत्राव्याव वाणां विक्ति कार्याव्या आर्थ्या व्याव्या
प्राव्या, तंत्राव्याव वाणां विक्ति कार्याव्या कार्याव्या व्याव्या
प्राव्या, तंत्राव्याव वाणां विक्ति कार्याव्या कार्याव्या
प्राव्या, तंत्राव्याव वाणां विक्ति कार्याव्या कार्याव्या विक्राव्या व्याव्या
प्राव्या, तंत्राव्याव वाणां विक्ति कार्याव्या विकार कार्याव्या विक्ति वाराव्या प्राव्याव प्रधान श्रीवाव्या प्रधान श्रीवाव्या प्रधान श्रीवाव्या प्राप्ता

ਸਮੀਸ਼ ਕੇਵਿਕਾਰ ਅੱਕ ਕੱਪਿਸਤੱਕਿਰੀ (ਕੋਵਿਸ਼ਾ) ਕਿਸਿਰੇਕ



d	भाग हाएडम्म अंड हास्पटालटा (इंडिया)	Tellate2
कृत कार्या	नय : ऑफिस क्र. 510 ते 513, पाचवा मजला, प्लॅटीनम खेळर, श्री सत्पाल मल्होत्रा	मार्ग, नगर रोड, पुणे-
10665	वेबसाईट : www.supremeholdings.net ईमेल : info@belmac.in	CIN: L45100PN

नोंदणीवृ टेली.: +91-93229 - 411014. N1982PLC173438

30 सप्टेंबर, 2024 रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश

(रु. लक्ष)

अ. क्र.	तपशील	स्वतंत्र							एकत्रित						
		या दिनांकास संपलेली तिमाही			या दिनांकास संपलेली सहामाही		या दिनांकास संपलेले वर्ष	या दिनांकास संपलेली तिमाही			या दिनांकास संपलेली सहामाही		या दिनांकास संपलेले वर्ष		
		30.09.2024 अलेखापरिक्षित	30.06.2024 अलेखापरिक्षित	30.09.2023 अलेखापरिक्षित	30.09.2024 अलेखापरिक्षित	30.09.2023 अलेखापरिक्षित	31.03.2024 लेखापरीक्षित	30.09.2024 अलेखापरिक्षित	30.06.2024 अलेखापरिक्षित	30.09.2023 अलेखापरिक्षित	30.09.2024 अलेखापरिक्षित	30.09.2023 अलेखापरिक्षित	31.03.2024 लेखापरिक्षित		
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	2,376.15	2,389.30	2,629.30	4,765.45	4,074.76	7,682.16	2,386.47	2,401.64	2,653.15	4,788.11	4,138.88	7,780.74		
9	सदर कालावधीसाठी निव्वळ नफा / (तौय) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बार्बीपूर्व)	497.91	510.57	468.67	1,008.48	813.02	1,121.57	498.89	521.43	462.41	1,020.31	845.28	1,178.61		
ş	सदर कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बार्बीपश्चात)	497.91	510.57	468.67	1,008.48	813.02	1,121.57	498.89	521.43	462.41	1,020.31	845.28	1,178.61		
8	सदर कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बार्बीपश्चात)	408.78	370.32	302.28	779.09	479.98	750.44	409.64	377.57	297.19	787.20	500.42	785.85		
	सदर कालावधीसाठी एकूण सर्वकष प्राप्ती (सदर कालावधीच्या नफा / (तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वकष प्राप्तीसह (करपश्चात)	408.78	370.32	302.28	779.09	479.98	760.35	409.64	377.57	297.19	787.20	500.42	795.75		
6	इक्किटी शेअर कॅपिटल	3,717.69	3,717.69	3,547.69	3,717.69	3,547.69	3,717.69	3,717.69	3,717.69	3,547.69	3,717.69	3,547.69	3,717.69		
9	इतर इक्टिं	-	-	-	-	-	50,624.01	-	-	~	-	-	50,195.95		
	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.10/- ची) मूळ व सौम्बीकृत	1.10	1.00	0.85 0.81	2.10 2.10	1.35 1.29	2.02	1.10 1.10	1.02	0.84	2.12 2.12	1.41 1.35	2.11 2.11		

lur. 1. वर सेबी (विसिंदन अँड अदर डिस्क्लोजर क्षिप्रयसेन्द्रस) रेंग्युलेशन्स, 2015 च्या नियम 33 अंतर्गत रटीक एक्सचेंज कडे प्रस्तुत केलेल्या दि. 30 सप्टेंबर, 2024 रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीच्यास्वतंत्र च एकत्रित वित्तीय निकालांच्या तपरिल्लाचा सार्वश आहे. संपलेल्या तिमाही व सहामाहीच्या स्वतंत्र व एकत्रित वित्तीय निकालांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) येथे आणि कंपनीच्या वेबसाईटवर (www.supremeholdings.net) येथे उपलब्ध आहे.

स्थानः पुणे दिनांकः 14 नोव्हेंबर, 2024

16/11/2024 | Mumbai(Pune) | Page : 11 Source : https://epaper.loksatta.com